

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार
कल्याणकारी मंडळातर्गत राज्यातील
नोंदणीकृत बांधकाम कामगारांना द्यावयाच्या
भेटवस्तू ऐवजी रोख रक्कम देणेबाबत.

महाराष्ट्र शासन
उद्योग, उर्जा व कामगार विभाग
शासन निर्णय क्रमांक: इमारत २०१४/प्र.क्र. ८/कामगार ७ अ,
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
तारीख: २६ मे, २०१४

वाचा -

- १) शासन निर्णय, उद्योग, उर्जा व कामगार विभाग, क्र.: इमारत २०१४/प्र.क्र. ८/कामगार-७अ, दिनांक २४ जानेवारी, २०१४
- २) कामगार आयुक्त तथा अध्यक्ष महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई यांचे पत्र क्रमांक काआ/इवइबांकाकमं/ २०१४/८११, दि.७ मे, २०१४
- ३) शासन पत्र, उद्योग, उर्जा व कामगार विभाग, क्रमांक : इमारत २०१४/प्र.क्र. ८/कामगार ७अ, दिनांक ९ मे, २०१४.
- ४) कामगार आयुक्त तथा अध्यक्ष महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई यांचे पत्र क्रमांक काआ/इवइबांकाकमं/ २०१४, दि. २२ मे, २०१४

प्रस्तावना -

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने दिनांक २१/१०/२०१३ रोजीच्या बैठकीत बांधकाम कामगारांना भेटवस्तु देण्याबाबतचा ठराव पारीत केला आहे. त्यानुसार उद्योग, उर्जा व कामगार विभाग, शासन निर्णय क्र. इमारत २०१४/प्र.क्र. ८/काम-७अ, दिनांक २४ जानेवारी, २०१४ नुसार लाभार्थी कामगारांना मच्छरदाणी, ब्लॅकेट, चादर, जेवणाचा डबा, चटई या पाच भेटवस्तु खरेदी करण्याकरीता रु. ३०००/- प्रति लाभार्थी या प्रमाणे रु. ३० कोटीच्या खर्चास प्रशासकिय मान्यता दिली आहे. महाराष्ट्राची भौगोलिक व सामाजिक परिस्थिती पाहता, प्रत्येक विभागातील ब्लॅकेट, चादर इत्यादी वस्तु ह्या वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. त्यामुळे या वस्तु एकत्रित खरेदी केल्यास, त्या त्या विभागातील कामगारांच्या पसंतीस उतरतीलच असे सांगता येत नाही. पर्यायाने या वस्तु पडून रहाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच पसंतीच्या वस्तु कामगारांना न मिळाल्यास, वस्तु मिळाल्याचे समाधान कामगारांनाही मिळणार नाही. त्यामुळे नोंदणीकृत बांधकाम कामगारांना भेटवस्तु

खरेदी करुन देण्याऐवजी कामगारास त्यांच्या पसंतीच्या वस्तु खरेदी करता याव्यात यादृष्टीकोनातुन बांधकाम कामगारास रु.३०००/- प्रमाणे रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँकखात्यामध्ये आरटीजीएस/धनादेशाद्वारे जमा करण्याबाबत कामगार आयुक्त तथा अध्यक्ष, इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांनी पत्र दिनांक ०७/०५/२०१४ नुसार शासनास प्रस्ताव सादर केला आहे. त्यास अनुसरुन दिनांक ९ मे, २०१४ च्या शासन पत्रान्वये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना भेटवस्तू देण्याऐवजी प्रति नोंदीत बांधकाम कामगारांना रु.३०००/- या प्रमाणे रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये आरटीजीएसद्वारे/ धनादेशाद्वारे जमा करण्यास प्रशासकीय मंजूरी देण्यात आलेली आहे. केंद्र शासनाच्या डीबीटी धोरणानुसार रु.३०००/- इतकी रक्कम वैयक्तिक लाभार्थ्यांच्या नांवे बँक खात्यात जमा करण्याची कार्यपध्दती निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती. त्यानुसार शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

शासन निर्णय-

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे दिनांक ३१/०३/२०१४ पर्यंत नोंदित असलेल्या बांधकाम कामगारांना प्रत्येकी एक मच्छरदाणी, एक ब्लॅकेट, एक चादर, एक जेवणाचा डबा व एक चटई या पाच गृहपयोगी वस्तुकरीता अर्थसहाय्य म्हणुन प्रत्येक कामगाराला रु.३०००/- याप्रमाणे रक्कम थेट लाभार्थी कामगारांच्या बँकखात्यामध्ये आरटीजीएस/धनादेशाद्वारे जमा करण्यात यावी. तसेच सदर अर्थसहाय्याचे वाटप जलदगतीने होण्याच्या दृष्टीकोनातुन व लाभार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टीकोनातुन कामगार आयुक्त कार्यालयाच्या जिल्हा कार्यालय प्रमुखामार्फत (अपर कामगार आयुक्त/कामगार उप आयुक्त/सहाय्यक कामगार आयुक्त/सरकारी कामगार अधिकारी) अर्थसहाय्याचे वाटप करण्यात यावे. यासाठी प्रत्येक जिल्हास्तरावर मंडळाच्या नांवे एक स्वतंत्र बचत बँक खाते उघडण्यात यावे. तसेच या शासन निर्णयाद्वारे जिल्हास्तरावरील कार्यालय प्रमुख (अपर कामगार आयुक्त/कामगार उप आयुक्त/सहाय्यक कामगार आयुक्त/सरकारी कामगार अधिकारी) यांना सदर अर्थसहाय्य आरटीजीएस/धनादेशाद्वारे लाभार्थ्यांस वाटप करण्यासाठी, तसेच सदर जिल्हास्तरावरील बचत बँक खात्याचे परिचलन (ऑपरेट) करण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे.

२. लाभार्थ्यांना अर्थ सहाय्य वितरीत करण्यापुर्वी सदर लाभार्थी प्रत्यक्ष नोंदणीकृत असल्याची खात्री करुन घेण्यात यावी. अर्थसहाय्य तातडीने वाटप होण्याच्या दृष्टीकोनातुन कामगार आयुक्त तथा अध्यक्ष महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांनी कार्यपध्दतीबाबत आवश्यक ते आदेश निर्गमित करावेत.

३. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार विनियमन व सेवाशर्ती) नियम, २००७ च्या नियम क्रमांक ४६ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सदर शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४०५२६१७५७२०२०१० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(दि.सो.राजपूत)

सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रती,

१. कामगार आयुक्त तथा अध्यक्ष, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई.
२. समितीचे सर्व सदस्य (द्वारा कामगार आयुक्त).
३. कामगार उपायुक्त (इमारत व इतर बांधकाम कामगार विषयाशी संबंधित), मुंबई.
४. महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखा परीक्षा व लेखा अनुज्ञेयता), मुंबई.
५. महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखा परीक्षा व लेखा अनुज्ञेयता), नागपूर.
६. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
७. अधिदान व लेखा अधिकारी, वांद्रे (पूर्व) मुंबई-५१
८. निवडनस्ती (कामगार ७अ).